

राज्यातील सहकारी संघ व खाजगी दुध
प्रकल्पांना दुध पुरवठा करणाऱ्या दूध
उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर
रु.५/- अनुदान देणेबाबत....

महाराष्ट्र शासन

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: एमएलके- २०२३/प्र.क्र.११५/पदुम-८(ई.क्र.७१६७५७)

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय - विस्तार, मुंबई ४०० ०३२.
दिनांक: २६ फेब्रुवारी, २०२४

वाचा :

१. शासन निर्णय क्रमांक: एमएलके- २०२३/प्र.क्र.६३/पदुम-८, दि.१४.७.२०२३
२. शासन निर्णय क्रमांक: एमएलके- २०२३/प्र.क्र.६३/पदुम-८, दि.२९.११.२०२३
३. आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास यांचे पत्र क्र.आदुवि-२१/(ब)/दुध अनुदान योजना
२०२३-२४/२०२३/९५२३, दि.२०.१२.२०२३

प्रस्तावना:-

राज्यातील सहकारी दुध संघ व खाजगी दुध प्रकल्पांना दुध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दि.११ जानेवारी, २०२४ ते दि.१० फेब्रुवारी, २०२४ पर्यंत प्रतिलिटर रु.५/- अनुदान देण्याचा निर्णय संदर्भ क्र. १ येथील दि.५.१.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आलेला आहे.

दुध अनुदान योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात मा.मंत्रिमंडळाच्या दि.५.२.२०२४ रोजी झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. सदर बैठकीत राज्यातील सहकारी दुध संघ व खाजगी दुध प्रकल्पांना दुध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर रु.५/- अनुदान देण्याच्या योजनेस पुढील दि.११ फेब्रुवारी, २०२४ ते दि.१० मार्च, २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. उक्त निर्णयाच्या अनुषंगाने दुध अनुदान योजनेस दि.११.फेब्रुवारी २०२४ ,ते दि.१०.मार्च , २०२४ मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन होता.

शासन निर्णय:-

संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयातील राज्यातील सहकारी दुध संघ व खाजगी दुध प्रकल्पांना दुध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर रु.५/- अनुदान योजनेच्या अटी व शर्तीच्या अधीन राहून योजनेस दि.११ फेब्रुवारी, २०२४ ते दि. १० मार्च, २०२४ या १ महिन्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे.

सदर योजनेसाठी १ महिन्याच्या कालावधीकरीता रु.२३० कोटी इतका निधी आवश्यक राहिल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०२२६१०४७०२८००१ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अश्विनी यमगर)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव, राजभवन, मुंबई
२. मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
३. मा.मंत्री पदुम/मा. राज्यमंत्री पदुम यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
४. मा.विरोधी पक्षनेता, विधानसभा, महाराष्ट्र राज्य, मुंबई
५. मा.विरोधी पक्षनेता, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य, मुंबई
६. मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई
७. सचिव (पदु) यांचे स्वीय सहायक कृषि,पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
८. आयुक्त,पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे
९. आयुक्त, दुग्ध व्यवसाय विकास, महाराष्ट्र राज्य, मुंबई
१०. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघ, गोरेगांव,मुंबई
११. सर्व प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त
१२. सर्व जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त
१३. सर्व प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी
१४. सर्व जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी
१५. वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
१६. निवडनस्ती / पदुम - ८.